

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना निवासी दूरध्वनीवरील खर्चाची प्रतिपूर्ती मंजूर करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

शासन निर्णय क्रमांक: सासंमं-१०१३/प्र.क्र.१८५/२०१३/भाषा-३,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख : १८ जुलै, २०१४.

वाचा :-

- १) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.सासंमं-२००३/प्र.क्र.६१/सां.का.२, दिनांक २१ जुलै, २००३.
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.मभावा-२०१०/४५८/प्र.क्र.९५ (भाग-२)/२०-ब, दिनांक २२ जुलै, २०१०.

प्रस्तावना :-

शासन निर्णय, सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, क्र.सासंमं-२००३/प्र.क्र.६१/सां.का.२, दिनांक २१ जुलै, २००३ अन्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी असलेल्या दूरध्वनीवरील खर्चासाठी दरमहा रु.१५००/- (रु.पंधराशे फक्त) इतक्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.मभावा-२०१०/४५८/प्र.क्र.९५(भाग-२)/२०-ब, दिनांक २२ जुलै, २०१० अन्वये स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करण्यात आली असून त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई हे कार्यालय मराठी भाषा विभागाच्या नियंत्रणाखाली वर्ग करण्यात आले आहे. सबब दिनांक २१ जुलै, २००३ चा शासन निर्णय अधिक्रमित करुन नवीन शासन निर्णय निर्गमित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना प्रतिमाह रु.१५००/- (रु.पंधराशे फक्त) इतकी निवासी दूरध्वनीवरील खर्चाच्या प्रतिपूर्तीची रक्कम प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

कृ.मा.प.

-- २ --

२. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यास याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.
३. याबाबत होणारा खर्च "मागणी क्रमांक झेडएफ-०२, २२०५, कला व संस्कृती (००) १०२, कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१)(०१) राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (२२०५ ३१७२), १३ - कार्यालयीन खर्च (योजनेतर)" या लेखाशिर्षाखाली मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.
४. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक (५६७/०३)/व्यय-१४, दिनांक ०२.०७.२००३ अन्वये प्राप्त झालेल्या मंजूरीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७१८११२१०११७३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
- २) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
- ३) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, नागपूर,
- ४) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- ५) निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
- ६) वित्त विभाग / (व्यय-१४), मंत्रालय, मुंबई,
- ७) भाषा - ३ (संग्रहार्थ).